

*Çûdra oder ein Gefallener nicht hört* VS. Prât. 8, 31. — 2) zu dessen Ohren man Etwas (acc.) gelangen lassen darf: परुषं तन्न संश्राव्यो भवता वसुधाधिपः R. Gorr. 2, 30, 15.

संश्राव्य fehlerhaft für संश्रायितव्य Pañkât. 1, 362; s. Spr. (II) 741.

संश्रुत 1) adj. s. u. 1. श्रु mit सम्. — 2) m. N. pr. eines Mannes P. 6, 2, 148, Schol.

संश्रुत्य m. N. pr. eines Sohnes des Viçvâmitra MBh. 13, 251.

संश्रौषिणो (von 1. श्रिष् mit सम्) m. etwa N. pr. oder Bez. eines best.

Ringkampfes des Indra: बिभ्रतसंश्रौषिणो ऽजयत् AV. 8, 5, 14.

संश्लिष्य (2. श्लिष् mit सम्) adj. zusammenhängend, verschlungen Kâth. 30, 6.

संश्लेष (von 2. श्लिष् mit सम्) m. 1) Verbindung, Vereinigung, unmittelbare Berührung Med. j. 31. HALĀS. 3, 49. यदा हावपि नेच्छेतां संश्लेषम् KĀM. NĪTIS. 11, 26. यदि वायुमयो जीवः संश्लेषो यदि वा पुनः MBh. 12, 6886. Spr. (II) 2217, v. 1. श्रयटितसंश्लेषा Pañkât. 203, 4. तव तस्य च । संश्लेष वा करिष्यामि MBh. 12, 3933. पार्श्वयोः Verz. d. Oxf. H. 202, b, 20.

श्रयस्विपाडादीनाम् व्यञ्जनानाम् Ind. St. 4, 267, 1. Comm. zu TS. Prât. 2, 33. स्वराणाम् ebend. परस्त्रीभिः MBh. 12, 4831. वातेन 6887. रजसा Wilson, SĀMĀKĪJAK. S. 55. अनतैश्च संश्लेषमन्येत MĀRK. P. 37, 15. इतरेतरं Wind. Sancara 132. तिलतण्डुलं Prātāpar. 104, a, 1. मूत्रविषं VĪGBH. 1, 5, 8. दंपत्योः प्राणं MBh. 12, 9514. कृस्तं HARIV. 3833. श्रीभुजावह्निं PrAB. 81, 15. यदङ्गसंश्लेषमितस्तव (इत partic.) देवस्य मानुषः MĀRK. P. 24, 17. चम्पकं Spr. (II) 2562. न लभेद्धर्मसंश्लेषम् so. v. a. theilhaftig werden MBh. 12, 2561. श्रं ÇĀMĀ. zu BṚH. ĀR. UP. S. 93. Wind. Sancara 122. — 2) Umarmung AK. 3, 3, 30. H. 1307. MĀLAV. 54, 10. परपरियत् Spr. (II) 1806. KHANDOM. 97. — 3) Riemen, Band MBh. 14, 1236 nach der richtigen Lesart der ed. Bomb. st. संश्लेश der ed. Calc.

संश्लेषण (wie eben) n. 1) nom. act. vom simpl. als Bed. von लुट् Dhātup. 28, 87. = लय H. an. 2, 381. — 2) nom. act. vom caus. das Verbinden, Vereinigen: संघिं Suçr. 1, 48, 6. — 3) Band ÇĀMĀ. Br. 6, 12.

एतदन्योऽन्यसंश्लेषणं पित्रोः UTTARAB. 50, 8 (63, 6).

संश्लेषिन् adj. verbindend ÇĀMĀ. Br. 6, 12.

संश्रुत् = संश्रुत् Subhōtīāndra bei Uśāval zu Uñādis. 2, 85.

संश्रायिन् (von श्रा mit सम्) adj. TS. Prât. 16, 26. schwellend: उभयतः TS. 2, 6, 8, 4.

संश्रुल s. वि०.

संश्लि (von संश् mit सम्) f. Berührung, Contact: उत्तमाधमं mit Spr. (II) 1180.

संसङ्ग (wie eben) m. Zusammenhang, Verknüpfung: भासोः Nir. 7, 23.

श्रतरं Lit. 7, 9, 2.

संसङ्गिन् adj. in Berührung kommend, am Ende eines comp. Spr. (II) 6642, v. 1.

संसद् (सद् mit सम्) P. 3, 2, 61. f. consessus, Versammlung, Gemeine; ein versammelter Gerichtshof, der Hof eines Fürsten; Gesellschaft, Anwesenheit vieler Personen AK. 2, 7, 14. 3, 4, 33, 140. H. 481.

पितृमती Mahl RV. 4, 1, 8. श्रुसुन्वाम् 8, 14, 15. 45, 25. सत 81, 20. VS. 26, 1. श्रुस्याः सर्वस्याः संसदा मां भूमिं कृणु AV. 7, 12, 3. TS. 4, 7, 35, 4. देवी 7, 4, 3, 1. 2. ÇĀMĀ. Çr. 17, 13, 10. ĀÇV. GRĀJ. 2, 6, 11. भद्रा हि नः प्रमतिरस्य संसदि RV. 1, 94, 1. 7, 4, 1. शुग्मया संसदा ते सतीमहि 7, 34, 8. विवेश

VII. Theil.

नन्दगोपस्य संसद् HARIV. 4387. RAGH. 11, 45. 15, 66. संसदि M. 8, 52. R. 2, 100, 19. 106, 10. KĀM. NĪTIS. 12, 6. RAGH. 16, 24. Spr. (II) 6048. 6117.

KĀTHĀS. 49, 11. DhĪRTAS. 66, 2. Pañkât. 19, 14. दासो ऽस्मीति वया वाच्यं संसत्सु च संभासु च MBh. 4, 1125. दस्यूनाम् 482. देवो TBh. 3, 7, 4. 4. Buāg. P. 8, 9, 24. शक्रं MBh. 1, 2946. आचार्यं TS. Prât. 24, 6. श्रायं M. 8, 75. मुनिं Verz. d. Oxf. H. 20, b, 1. श्रिषिं R. 1, 4, 10. राजं 2, 35, 33. KĀTHĀS. 13, 168. 21.

104. 28, 91. नृपं Spr. (II) 3319, v. 1. प्रकृतिं R. 2, 106, 1. जनं MBh. 3, 2729 (pl.). R. 1, 1, 80. 4, 30. 68, 8. 2, 22, 32. R. Gorr. 1, 79, 10. वानरं 5, 1, 42. ययौ राजा नितामास्थानसंसद् KĀTHĀS. 49, 127. Menge überh.:

श्रुणा चास्य मुमुचुर्वाजिनो रथसंसदि R. 6, 73, 39. संसदाभयनम् heisst eine best. Feier von 24 Tagen ĀÇV. Çr. 11, 3, 11. ÇĀMĀ. Çr. 13, 16, 17. 26, 14; vgl. KĀTJ. Çr. 24, 2, 14, wo der sg. संसदः steht. — Vgl. ब्रह्मं (eine Versammlung von Brahmanen KĀTHOP. 3, 17). सुषंसद्, स्वाडुषंसद्.

संसनन (von संन् mit सम्) n. श्रवणं als Erklärung von वाजसाति Nir. 12, 45.

संसतक s. संशतक.

संसमक (सम्समक Padap.; etwa aus सम् + सम्) adj. ineinander gefügt: एव ते शेषः संसामयुक्ता ऽङ्गनाङ्गं संसमकं कृणोतु AV. 6, 72, 1.

संसरण (von सर mit सम्) n. 1) das Umhergehen. Wandeln ÇĀDDAR. im ÇKDB. परिमितं adj. MBh. 12, 6678. — 2) das Wandern aus einem Leben in ein anderes, das durch Wiedergeburten nicht endende weltliche Dasein; = संसार H. an. 4, 90. fg. Med. p. 110. fg. = प्राण्युत्पाद AK. 3, 4, 23, 57. — Bhāg. P. 10, 40, 28. GAUDAP. zu SĀMĀKĪJAK. 40. SARVADARÇANAS. 32, 17. क्षीणं AShTAV. 14, 1, v. 1. — 3) der ungehinderte Marsch eines Heeres AK. H. an. MED. — 4) Beginn eines Kumpfes (vgl. संशरणः Med. st. समारम्भे नगरस्य in H. an. ist vielleicht स० संगरस्य zu lesen: oder नगरस्य ist mit उपनिर्गमे (vgl. उपनिष्क्रमण) zu verbinden und st. समारम्भे zu lesen रणारम्भे. — 5) Hauptstrasse AK. 2, 1, 19. 3, 4, 23, 57. H. 987. H. an. MED. — 6) a resting place for passengers near the gates of a city Wilson nach Svāmin zu AK.

संसर्ग (von सर्ज् mit सम्) 1) adj. sich vermengend, zusammenlaufend: श्रि KĀTJ. Çr. 25, 4, 30. — 2) m. am Ende eines adj. comp. f. श्रा. a) das Zusammentreffen, Verbundensein, Verbindung, Vereinigung, Zusammenhang, Berührung, Contact HALĀS. 5, 59. Bed. der Präposition श्रि Nir. 1, 8. श्रावापृथिव्योः das Verschwimmen HARIV. 3579. कृणानाम् ÇĀMĀ. Çr. 2, 6, 2. zweier Feuer KĀTJ. Çr. 25, 4, 29. KAUC. 93. मणिभुजगयोः Spr. (II) 773. मात्रां RV. Prât. 13, 16. परस्परं Suçr. 1, 153, 14.

इतरेतरं (beim coitus) ÇĀMĀ. zu BṚH. ĀR. UP. S. 294. दोषघातुमलं Suçr. 1, 90, 8. 2, 302, 12. विरुद्धर्मं SARVADARÇANAS. 131, 11. Vedāntas. (Allah.) No. 100. ०ज्ञा दोषगुणाः durch Berührung entstanden Spr. (II) 6634.

6781. TS. Prât. 23, 2 (vgl. Uvāta zu RV. Prât. 13, 4). अनिष्ठानाम् Berührung mit (Gegens. विसर्जन) MBh. 11, 85. Spr. (II) 3885. तस्य शस्त्रस्य R. 3, 13, 21. 5, 36, 4. शुभाशुभाधिवासेन MBh. 3, 23. fg. ततः संसर्गमागम्य (आक्रम्य die neuere Ausg.) बलेनास्त्रबलेन च HARIV. 1109. Suçr. 1, 83, 4.

5. पाप्यभिः ÇĀMĀ. zu BṚH. ĀR. UP. S. 87. मात्रां ÇAT. Br. 14, 7, 2, 15. कुरं HARIV. 10580. RAGH. 16, 21. ÇĀK. 3. विषयं Spr. 3268. विषं (II) 308. 1619. 5441. KĀTHĀS. 18, 58. MĀRK. P. 51, 90. 115, 18. Bhāg. P. 5, 1, 37. PrAB. 59, 12. RĪGA-TAR. 4, 110. श्रयोधरसंसर्गा प्रियालिङ्गनि-

71

81

81

81

81

81

81

81

81

81

81

81